

May 29, 2024

To,
The Corporate Relationship Manager
Department of Corporate Services
BSE Ltd.
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400001

Ref: Scrip Code - 508918

Dear Sir,

Sub: Newspaper Publication-Audited Financial Result for the year ended 31.03.2024

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Publications for the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 which were considered, approved and took on record by the Board at their meeting held on May 27, 2024 and published in the Newspapers viz. Free Press Journal and Navshakti on May 29, 2024.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Ironwood Education Limited

Dharmesh Parekh Company Secretary

Encl: as above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SHRI. GORDHAN KHEMCHAND THAWANI is entitled to and owner of 25% undivided rights, titles, interests and shares in all the piece and parcel of land or ground bearing Plot No. 612 and common areas and spaces in the building standing thereon known as "VENUS HOUSE" situate at 15th Road, Khar (West), Mumbai-400052 (defined firstly in the Schedule hereunder) together with a Residential Premises being Flat on the First floor (Rear Side) alongwith Garage on right rear side in the building (defined secondly in the Schedule hereunder).

The said Shri Gordhan Khemchand Thawani intends and haveagreed to sell, convey, transfer and assign on ownership basis all the right, title and interest in the said property mentioned hereunder to my clients.

If all/any persons/financial institutions/banks/Organizations/society etc. having any right, title, Interest, benefit, claim or demand against into or upon the Property(detailed hereunder) or any parts thereof and/ or the title deeds in respect thereof, by way of sale, transfer, assignment, Agreement for Sale, allotment, exchange, gift, pledge, lis-pendens, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, caretaker rights mortgage, charge, lien, trust, inheritance, beguest, succession, partition family arrangement/ settlement, will, testamentary instrument, probate letters of administration with or without will annexed thereto, easement maintenance, decree and/or order of any court or otherwise or rights of whatsoever nature, are hereby required to inform in writing, together with certified true copies of such a written documentary proofs in support thereof to the undersigned at the address mentioned herein below within 15 days from the date of publication hereof, failing which all such claims (if any) shall be deemed to have been waived, anal or abandoned and in that case my clients will complete the transaction mentioned above. Later on, claims of whatsoever nature will not be entertained, which kindly please note.

The Schedule of Property:

FIRSTLY: 25% undivided rights, titles, interests and shares in all the piece and parcel of land or ground bearing Plot No. 612 admeasuring 673.10 square meters (as per Property card) and bearing CTS no. F/75 of Village Bandra, Taluka Andheri alongwith undivided rights and interest in common areas and spaces in the building standing thereon known as "VENUS HOUSE" comprising of Ground plus 1 (one) Upper Floor standing lying and being on 15th Road, Khar (West), Mumbai-400052 in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban SECONDLY:

Flat admeasuring 1150 square feet carpet area on the First Floor (Rear Side) alongwith Garage on right rear side in the building known as "Venus House" standing lying and being on Plot of land more particularly described in firstly in the Schedule hereinabove.

> (Kunal S. Jain) Advocate, High Court Plot No. 569, Nina Vihar C.H.S.L., Unit No. 5, 1st Floor, 5th Road, Khar (West), Mumbai-400052 M: 9892990294

NOTICE is hereby given to the genera public at large that my client/s is/ are gotiating to purchase from Mr. Hardil Sharat Patel, the flat being Flat No.901 Duplex, totally admeasuring 4368 Eq.ft., RERA Carpet area on the 9th & 10th floors, in the building known as 4.56 JVPD" being situated at Plot No.13, Suvarna Nagar Co-operative Housing Society Limited, N.S. Road No.4, JVPD, Vile Parle West, Mumba 100056, along with Five Car Parking

ny/ All person/s and/ or Financia nstitution/s having, claiming any right tle, benefit and/ or interest whatsoeve respect of the below mentioned flats way of sale, exchange, mortgage charge, gift, trust, possession nheritance, transmission, lien easement, bequest or otherwise wsoever, is/ are hereby required to ake the same known in writing, along ith notarized true copies of egistered documents in support of the aim to and at the Office of the Advocate, Mr. Dipesh J. Sanchala Office No.112-A, 1st floor, Supermarke CHSL. Monghibai Road, Vile Parle East, Mumbai 400057, within a period of 4 days from the date of publication hereof, failing which all such claims rights, title, benefits and/ or interest any, shall be considered to have beer aived and/ or abandoned without any

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT Flat No.901 Duplex, totally admeasuring 4368 Sq.ft., RERA Carpe rea on the 9th & 10th floors, in the uilding known as "4.56 JVPD" being ituated at Plot No.13, Suvarna Nagar o-operative Housing Society Limited J.S. Road No.4, JVPD, Vile Parle West Jumbai 400056, along with Three Ca Parking Spaces, and the said building onstructed on plot of land being lyin nd situated at Village Vile Parle Wes Taluka Andheri, bearing CTS No.46, o hereabouts in the Registration Distric and Sub District of Mumbai Suburbai

(DIPESH J. SANCHALA)

Dated this 29th day of May, 2024 Sd/-

Dated: 29/05/2024

kunaljain2008@gmail.com

(CIN: L51900MH1985PLC036668)
Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150;

E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER**

NIRAV COMMERCIALS LIMITED

	AND YEAR ENDED	31ST MAR	CH, 2024.	-	(₹ in Crores
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
No.		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
1	Total Income from Operations (Net)	2.59	3.51	11.33	10.51
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,	(1.90)	0.18	0.39	0.87
	Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	(1.90)	0.18	0.39	0.87
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	(1.88)	0.13	0.32	0.67
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period	(1.98)	0.07	0.22	0.62
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]				
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as				
	shown in the Balance Sheet of Previous year)			25.48	24.73
8	Earning per share (before extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic₹			8.18	17.11
	b) Diluted ₹			8.18	17.11
9	Earning per share (after extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic₹			8.18	17.11
	b) Diluted ₹			8.18	17.11

Note:

- The above statement of Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved
- by the Board of Directors at their Meeting held on 28.05.2024 The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed
- under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged wherever necessary.
- Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products. The above figures are in crores except EPS.

S. Borrower's LAN Number Incorrect Property Address

Place : Mumbai

For Nirav Commercials Ltd Sd/-

(Lalit Kumar Daga Chairman / Directo DIN-00089905

194

Date: 28th May, 2024

Muthoot Homefin (India) Ltd.
Corporate Office: Unit No. 19-NE, 19th Floor, The Ruby, Senapati Bapat Marg,
Near Ruparel College, Dadar (West), Mumbai, Maharashtra - 400 028

CORRIGENDUM

Refer to the advertisement of the 13.2 Notice published in Free Press (Eng.)., on published January 19, 2024, under the severa Borrower's. We wish to mention that inadvertently and unintentionally, a typographical error has occurred in the said notice the $\textbf{Property Address} \ was incorrect publish. \ We therefore, request to read the correct property address \ which is mention below:$

No.	Name	LAN NUMBER	incorrect Property Address	correct Froperty Address
1.	Dnyaneshwar Dhudaku Surwade	018-01800365	Flat No.A/203 2nd Floor A-wing, Anjani Heights Plot No.c-4044 Sur No.471/2 Behind Keps School Kaliyabid, Bhavnagar-364002 On The Bounded By: East: Block No. 02 West: Gat No232 North: Road South: Block No. 03.	All That Piece And Parcel Of Property In West North Corner Being Block No.1, Tota Admeasuring 450.23 Sq. Ft. I.e. 41.83 Sq. Mtrs. Constructed On Land Bearing Plot No. 1 Corresponding Grampanchayat Malmatta No.2453 Out Of Gat No. 218 Situated At Village Shirsoli Pra. Bo. Taluka & District Jalgaon
2.	Pradeep Suresh Sathe	003-0000814	Siddhi Vinayak Vihar Wing D, Bhugaon, Mulshi, Pune, Maharashtra-412115 On the Bounded By: East: Open plot West: Passage North: Road South: Flat No.204.	All That Piece And Parcel Of Property Being Flat No. 103 First Floor In D Wing, Admeasuring 785 Sq. Ft. I.e. 72.95 Sq. Mtrs. Along With Adjoining Terrace Admeasuring 35 Sq. Ft. I.e. 3.25 Sq. Mtrs. Total Salable Area 820 Sq. Ft. I.e. 76.20 Sq. Mtrs. In The Building Known As Siddhi Vinayak Vihar Constructed On Land Bearing Sr. No./ Gat No. 24/1 Situated At Village Bhugaon Taluka Mulshi District Pune
3.	Pramod Petras Waghmare	008-00800126	Plot No. 6 to 11/11 (R.H. No. Building Name & Swami Samartha Row Residency Survey No72/5 Bolhegaon, Maruti Mandir Mouza Name Ahmednagar, Maharashtra, Pincode- 414001. on The Bounded By North: Rear Side Plot Margin, South: 9M Road, East: P. No. 6 to 11/11 (P), R. No. 21, West: P. No. 6 To 11/10 (P), R. No. 20	All That Piece And Parcel Of Property Being Row House No. 21 Admeasuring 26.47 Sq. Mtrs. Built Up In The Scheme Shree Swami Samarth Row Residency Constructed On Western Side Land Area Admeasuring 39.31 Sq. Mtrs. Out Of Plot No. 6 To 11/11 In Sr. No. 72/5 Situated At Village Bolhegaon Taluka & District Ahmednagar
4.	Vishnu Uttam Pulate	017-0000083	Kargil Residency, Grampanchayat Milkat No. 21 To 28 Mauje Itawa, Tq. Gangapur Aurangabad Maharashtra- 411035 on The Bounded By North Flat No. B-10/ Passage, South: Flat No A 10/ Passage East: Flat No. A-12, West: Open To Sky	All That Piece And Parcel Of Property Being Flat No. A-12, Second Floor, Admeasuring 35.41 Sq. Mtrs. In The Building Known As Kargil Residency Constructed On Land Bearing Grampanchayat Milkat No. 21 To 28 Situated At Village Vitava Taluka Gangapur District Aurangabad. Bounded As Follows East- 20 Feet Road, West-flat No. A- 11, South-Flat No. A-09, North-Flat No. B-09
5.	Rajiv Ujwal Gaikwad	003-00302729	Flat No. 1, Ganesh Prasad S. No. 21/2, Pot Hissa 1/1/2/1, New S. N 21/2B, Mudhwa, Keshvnagar Pune Maharashtra-411036	Flat No. 3 First Floor admeasuring 605 Sq. Ft. built up in the building to be known as GANESH PRASAD constructed on land bearing Old Sr. No. 21 Hissa No. 2 Pot Hissa No. 1/1/2/1, New Sr. No. 21/2B situated at village Mundhwa Taluka Haveli District Pune
6.	Gangadhar Karbhari Avhad	008-0000028	Plot No 19 Pathardi Opp. Vyavarhe Farm Ahmadnagar Ahmednagar Maharashtra- 414102 on The Bounded By North Ploat No 11, South 9M Road, South: 9M Road, East: Plot No.18, West: 6.0 M Road	Plot No. 19 admeasuring 140 Sq. Mtrs with total built up area 127.18 Sq. Mtrs. Out of Sr. No. 34/1/1, 34/1/2, 34/1/3, 34/1/1 situated at village Pathardi, Taluka Pathardi Dist. Ahmednagar and bounded as follows East- Plot No. 18, South-6 Mtr. Wide Road, West-9 Mtr. Wide Road, North-Plot No. 19
7.	Prashant Pundlik Chaudhari	018-00000030	H No 21 Chaudhari Wada Nr Ran Mandir Chowk At Sunode Tal Raver Dist Jalgaon Jalgaon Maharashtra- 425502 on The	Grampanchayat Property No. 11 as per sale deed, New Grampanchayat Property No. 21 admeasuring 39.31 Sq. Mtrs. Situated at village Sunode Taluka Raver District Jalgaon, which is

While the other contents in the above said notice remains unchanged.

Date: May 29, 2024

Place: ROM

Plot No.20, West G. No. 221

Sd/- Authorized Office Muthoot Homefin (India) Limited

Bounded By North: House No.22 | bounded as follows East- GP Property No. 12

& 23, South: House No.15, East: West- GP Property No. 10, North-road, South

GP Property No. 16.

RAJ OIL MILLS LIMITED

CIN-L15142MH2001PLC133714 | Registered Office Address.: 224-230 Bellasis Road Mumbai - 400008 Corporate Office Address: 205, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman point, Mumbai – 400021. Email Id- contact@raioilmillsltd.com | Phone: 022 -66666988/989 / 022-66666988/89 | Website: www.raioilmillsltd.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lakhs except EPS)

Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended		
No.		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income From Operations	3119.23	3574.00	3920.09	12752.10	14133.98	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items)	12.60	109.07	65.42	175.16	308.00	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	12.30	109.07	17.69	175.16	260.27	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.30	106.98	6.28	170.77	242.51	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16.44	106.98	4.46	176.91	240.66	
6	Equity Share Capital	1498.87	1498.87	1498.87	1498.87	1498.87	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(2176.54)	(2176.54)	(2574.00)	(2176.54)	(2337.51)	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations)	0.07	0.74	0.26	1 14	1.60	
	i) Basic ii) Diluted	0.07 0.07	0.71 0.71	0.36 0.36	1.14 1.14	1.62 1.62	

- The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Monday, May 27, 2024.
- The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com & also on the website of the Company at www.rajoilmillsltd.com. Figures for the previous quarter has been regrouped and rearranged wherever necessary.

Place: Mumbai Date: May 27, 2024 For Raj Oil Mills Limited Priya Pandey Company Secretary & Compliance Officer

IRONWOOD EDUCATION LIMITED

CIN NO: L65910MH1983PLC030838 Regd. Office: 70-C, KHIL House, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400 099 Website: www.ironwoodworld.com; Email ID: cs@ironwoodworld.com Contact No. 022-26631834 AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

₹.In lakhs, (except share and per share data, unless otherwise stated)

		(uarter Endec	i	Year Ended		
Sr.	Particulars	31st Mar,	31st Dec,	31st Mar,	31st Mar,	31st Mar,	
No.	i ditiodidi3	2024 Audited	2023 Unaudited	2023 Audited	2024 Audited	2023 Audited	
I——		Audited	Ullaudited	Auditeu	Auditeu	Auditeu	
1	Revenue from operations	147.15	80.59	52.36	406.53	236.98	
2	Profit/(loss) before exceptional item and tax	(19.72)	(40.16)	(70.16)	(151.02)	(192.36)	
3	Profit/(Loss) before tax	(573.41)	(40.16)	(70.16)	(601.21)	(192.36)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(574.98)	(40.13)	(66.96)	(602.69)	(188.34)	
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(577.24)	(44.77)	(64.71)	(617.39)	(150.72)	
6	Paid-up Equity Capital (Face Value of Rs.10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77	790.77	
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	-	(193.57)	393.08	
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)						
	(1) Basic	(7.27)	(0.51)	(0.85)	(7.62)	(2.38)	
	(2) Diluted	(7.27)	(0.51)	(0.85)	(7.62)	(2.38)	

- The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 27th May, 2024.
- 2 These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016.

Brief of Standalone Financial Results for the guarter ended 31st March, 2024

Quarter Ended			Year Ended		
31st Mar, 2024	31st Dec, 2023	31st Mar, 2023	31st Mar, 2024	31st Mar, 2023	
Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
55.99	49.46	45.89	158.42	125.89	
(568.96)	(5.44)	(14.02)	(553.93)	(94.27)	
(570.53)	(5.41)	(10.82)	(555.41)	(90.26)	
(569.13)	(5.65)	(8.58)	(554.73)	(88.73)	
	31st Mar, 2024 Audited 55.99 (568.96) (570.53)	31st Mar, 2024 2023 Audited Unaudited 55.99 49.46 (568.96) (5.44) (570.53) (5.41)	31st Mar, 2024 31st Dec, 2023 31st Mar, 2023 Audited Unaudited Audited 55.99 49.46 45.89 (568.96) (5.44) (14.02) (570.53) (5.41) (10.82)	31st Mar, 2024 31st Dec, 2023 31st Mar, 2024 31st Mar, 2023 31st Mar, 2024 Audited Unaudited Audited Audited 55.99 49.46 45.89 158.42 (568.96) (5.44) (14.02) (553.93) (570.53) (5.41) (10.82) (555.41)	

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the quarter and year ended 31s March, 2024 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the website of the company www.ironwoodworld.com and on the stock exchange website www.bseindia.com.

Date: 27th May, 2024

Place: Mumbai

Nitish Nagor Managing Director DIN: 09775743

For and on behalf of the Board

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD. Acting in its capacity as Trustee of various ARCIL Trusts Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028. Branch Office: Office No. 704, 7th floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulund Post Office,

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

er ARC Mulund West, Mumbai 400080. Website: https://auction.arcil.co.in; CIN: U65999MH2002PLC134884

Notice is hereby given to the public in general and to the Borrower (s) / Guarantor (s) / Mortgagor (s), in particular, that the below described immovable property/ies mortgaged/charged to the Asset Reconstruction Company (India) Limited, acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts ("ARCIL") (pursuant to the assignment of financial asset vide registered Assignment Agreements), will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online e-auction, for recovery of outstanding dues of together with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rules 6, 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Borrower / Co-Borrower(s) / Guarantor(s) / Mortgager(s)	LAN No. & Selling Bank	Trust Name	amount as per SARFAESI Notice dated on 01.02.2018	Possession type and date	Date of Inspection	Property & Area	Earnest Money Deposit (EMD)	Reserve Price	Date & Time of E-Auction
Borrower:	MUMHL	Arcil-	Rs.	Physical	10.06.2024	607	Rs.	Rs.	19.06.2024
Pravin	16001606,	Retail-	2,08,02,302.99/-	on	11.00 am	sq.ft.	5,40,000/-	54,00,000/-	at
Rewachand	MUMHL	Loan	as on	08.06.2023	to 3.00 pm	(Carpet			12:00 PM
Bablani	16001650,	Portfolio	24.01.2018 +			area			
	MUMHL	58-B-	further Interest			and			
Co- Borrower :	16002074	Trust	thereon + Legal			free-			
Vicky			Expenses			hold)			
Rewachand	L&T								
Bablani	Financial Services								

Description of the Secured Asset being auctioned: Property owned by PRAVIN REWACHAND BABLANI, FLAT NO.106, 1st FLOOR, VINAYAK RESIDENCY, PLOT NO 17, SECTOR 13, NEAR SHILP CHOWK, KHARGHAR, NAVI MUMBAI, Pincode: 410210 admeasuring 607 SQ.FEET carpet area.

Pending Litigations known to ARCIL			Encumbrances / Dues known to ARCIL	NIL			
Last Date for submission of Bid:	Same day 2 hours b	hetore Auction I I I I I I I I I I I I I I I I I I I		As mentioned in the BID document			
Demand Draft to be	made in name of:	Arcil-Retail-Loan Portfolio	58-B-Trust	Payable at Mumbai			
I IRTGS details I		,	IDFC Bank, IFSC Code: Hi napati Bapat Marg, Lower	•			
Name of Contact Shailesh Gaikwad- 9867929121 (shailesh.gaikwad @arcil.co.in), Mahesh Bangera- 9004173256 (mahesh. Person & Number bangera @arcil.co.in), Monica Rudra Das- 9819802284 (monica.rudra @arcil.co.in), Office No. 7208498890							
Terms and Conditions:							

- . The Auction Sale is being conducted through e-auction through the website https://auction.arcil.co.in and as per the Terms and Conditions of the Bid Document, and as per the procedure set out therein.
- . The Authorised Officer ("AO")/ ARCIL shall not be held responsible for internet connectivity, network problems, system crash down, power failure etc. . At any stage of the auction, the AO may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the Auction without assigning any
- reason thereof and without any prior notice. I. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consider-
- ation, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset conveyed/delivered in his/her/ its favour as per the applicable law. . The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured
- asset and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc., prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation of ARCIL. The Authorized Officer of ARCIL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues.
- 5. The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; however undersigned shall not be responsible / liable for any error, misstatement or omission.
- The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the above mentioned auction sale
- In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to sell the secured asset by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Rules and the Act.

Authorized Officer. Place: Mumba Asset Reconstruction Company (India) Ltd. Date: 29.05.2024

TRUMP IMPEX PVT LTD - IN LIQUIDATION
(The Company was ordered into Liquidation vide NCLT Mumbai Order dated
21st March 2023) CIN: U25199MH2006PTC161869 (Established 18 May 2006)
Registered Address: 301, 3rd Floor, Cello Plaza, V.P. Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, Maharashtra.

Expression of Interest ('EOI') is being invited from bidders for acquiring the Company (**Trump Impex Pvt Ltd**) as a going concern under Regulation 32 (e) and 32A and for assignment of 'Not Readily Realisable Assets' under Regulation 37A, of the IBBI Liquidation Process) Regulations, 2016. The sale shall be conducted through e-auctio platform without any kind of warranties and indemnities for the Asset-parcels as stated as per below timelines given in the table, through the online e-auction service provider at https://ncltauction.auctiontiger.net

Last date for Submission of Bid documents, Forms, Affidavits, Declaration etc. with EOI								
Last date for inspection or due diligence of assets under auction 18th June 2024 (upto 5 PM IST)								
-	ast Date for depositing EMD		19	9th June 2024 (upto 5 PM IST)			
D	ate and Time of E-Auction		2	1st June 2024 (11 AM to 1 PM IST)			
V	Particulars of Assets	Reserve Price		EMD	Incremental Bid			

Ontion A: Sale of Cornorate Debtor as a Going Concern as per Regulation 32 (e). 32A and 37 of IBBI (Liquidation Process) Regulations 2016 including ongoing lega matters and NRRA Date and Time of Auction : 21st June 2024 at 11 AM to 1 PM. The Incremental bid amount shall be Rs. 50,000 per 1. Sale of Corporate Debtor Rs. 10,00,000 Rs. 1,00,000 as a Going Concern as

per Regulation 32 (e) and 32A of IBBI (Liquidation Process) Regulations 2016 including ongoing legal matters and NRRA Option B : Assignment of Not Readily Realisable Assets as per Regulation 37 of

IBBI (Liquidation Process) Regulations 2016 Date and Time of Auction: 21st June 2024 at 11 AM to 1 PM

 Assignment of not readily realizable Offers are invited from Bidders for assignment Assignment of not reading realization under section 60(5), 43, 45 and 66 of IBC 2016 before Hon'ble NCLT Mumbai Process Regulations, 2016.

Note: For further clarification on the process please mail us on the email id:

IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01020/2017-2018/11670 Date: 29/05/2024 AFA Validity: 04/12/2024

POSSESSION NOTICE

(for immovable property) Whereas.

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisat and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 06.03.2024 calling upon the Borrower(s) MAMTA DALJEET DUBEY (CO-BORROWER, WIFE AS WELL AS LEGAL HEIR OF LATE DALJEET DUBEY ALIAS DALJEET SHYAM NARAYAN DUBEY), ANANDI DUBEY (MINOR DAUGHTER AS WELL AS LEGAL HEIR OF LATE DALJEET DUBEY ALIAS DALJEET SHYAM NARAYAN DUBEY THROUGH NATURAL GUARDIAN) AND PALAK DUBEY (MINOR DAUGHTER AS WELL AS LEGAL HEIR OF LATE DALJEET DUBEY ALIAS DALJEET SHYAM NARAYAN DUBEY THROUGH NATURAL GUARDIAN) to repay the amount mentioned in the Notice being Rs. 1,73,120.26 (Rupees One Lakhs Seventy Three Thousand One Hundred Twenty And Paise Twenty Six Only) against Loan Account No HHEBAD00529492 as on 04.03.2024 and interest thereon within 60 days from the

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 24.05.2024

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 1,73,120.26 (Rupees One Lakhs Seventy Three Thousand One Hundred Twenty And Paise Twenty Six Only) as on 04.03.2024 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 404 HAVING CARPET AREA 27.20 SQUARE METERS ON 4TH FLOOR

'H' WING. OF THE BUILDING TYPE 'G' IN THE COMPLEX KNOWN AS "UMIYA COMPLEX" SITUATED IN VILLAGE MANJARLI, TALUKA AMBERNATH BADLAPUR WEST, THANE-421503, MAHARASHTRA. Sd/-

Date: 24.05.2024 Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

HSBC InvestDirect Sales & Marketing (India) Limited

Regd. Office: 52/60, M G Road, Fort, Mumbai-400 001, Maharashtra, India CIN: U67100MH2001PLC133074

Form No. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for Conversion of public company into a private company

Before the Regional Director

Ministry of Corporate Affairs Western Region

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of HSBC InvestDirect Sales & Marketing (India) Limited (Company) having its registered office at 52/60, M G Road, Fort, Mumbai-400 001, Maharashtra, India,Applicant

Notice is hereby given to the general public that the company is intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extraordinary General Meeting held on 08 May 2024 to enable the Company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400 002, Maharashtra, India, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of HSBC InvestDirect Sales & Marketing (India) Limited

Sd/-

Sd/-

Berlin Varghese Director DIN: 10059070

Date: 29 May 2024 Place: Mumbai



तमाम जनतेस याद्वारे **सूचना** देण्यात येते की, याखाली लिहिलेल्या **अनुसूचीमध्ये** अधिक नपशीलवारपणे वर्णन केलेल्या मालमत्तेच्या **("मालमत्ता")** संदर्भात **एज्युकेशनल ॲण्ह** हेव्हलपमेन्ट इनिशिएटीव्ह्ज, नोंदणीकृत पत्ता - के४बी हौझ खास एन्क्लेव्ह, नवी दिल्ली १९० ०१६ आणि मुंबईमध्ये ३ रा मजला, प्रिस्का, पेरी रोड आणि सें. लिओ रोडचा जंक्शन वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५० यांच्या शीर्षकाची आम्ही तपासणी करीत आहोत कारण आमचे

अशील ती जांगा खरेंदी करण्यास इच्छुक आहेत. सदर मालमत्तेविरुद्ध/वर/च्या संदर्भात/करिता विक्री, देवाणघेवाण, भाडेपड्डी, भाडेकरू, परवाना न्यास, धारणाधिकार, देखभाल, वहीवाट, वारसा, तांबा, जप्ती, गहाणवट, प्रभार, भेट, प्रलंबित कायदेशीर कारवाई, एफएसआय वापर, विकास अधिकार या मार्गे किंवा अन्य कोणत्याह घ्वरुपात आणि कशाही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किंव आक्षेप असणाऱ्या सर्व किंवा कोणत्याही व्यक्तींना याद्वारे विनंती आहे की, त्यांनी सदर सूचन प्रसिद्धीच्या दिनांकापासून १० (दहा) दिवसांच्या आत त्याबाबत झुंजारराव ॲण्ड कं., ॲडव्होकेट ऑण्ड सॉलिसिटर्स, पत्ता - ४ था मजला, जलाराम ज्योत, जन्मभुमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०००० यांना त्या हक्क, शीर्षक, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेपाच्या समर्थनार्थ कागदपत्रांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह लेखी सूचना द्यावी, असे न केल्यास असा कोणताही दावा, मागणी किंव आक्षेप अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल आणि जरी असा दावा, मागणी किंवा आक्षेप कायद्यानुसार किंवा अन्य मार्गे अस्तित्वात असला तरीही, दावेदाराने असा दावा, मागणी किंवा आक्षेप त्याग केला आणि/ किंवा असा दावा, मागणी किंवा आक्षेप वापरण्याचा हक्क सोड्न दिल असे समजण्यात येईल. अनुसूची

(सदर **"मालमत्ता"**)

मुंबई उपनगरच्या नोंदणीकरण जिल्ह्यामधील आणि बृहन्मुंबई महानगरपालिकच्या एच प्रभाग क्र १५८७ च्या हद्दीमधील पेरि रोड आणि सें. लिओ रोडचे जंवशन, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५० गाव - वांद्रे, तालुका - अंधेरी येथील नवीन शहर सर्व्हे क्र. सी-४७२ धारण केलेल्या मोजमा १२४८.२५ चौ. यार्ड्स, समतूल्य १०४५ चौ.मी. साल्सेट कॅथलिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या इस्टेट प्लान क्र. १ च्या कांतवाडी स्कीममधील प्लॉट क्र. ११९ वर रिथत 'प्रिस्का' या इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. ३०१ (पूर्वीचा क्रमांक सदनिका क्र. ३) मोजमाप १९४०.५० चौ.फू. (कार्पेट क्षेत्रफळ) समतूल्य १०६ चौ.मी. आणि एक स्टिल्ट कार पार्किंग जागा क्र. ३, मोजमाप १३० चौ.फू. समतूल्य १२.०८ चौ.मी.

मुंबई, दिनांक २९ मे, २०२४ झंजारराव ॲण्ड कं. करित

विक्रांत झुंजाररा

TAVERNIER RESOURCES LIMITED

Note 1 The above Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31, 2024

filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31, 2023 are available on the Stock Exchange website i.e.

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901

LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED

CIN: L17120MH2005PLC155146 Registered Office: 158/159, Samartha Sahkariaudyogik Vasahat Ltd, Pimpal- Gaon (Baswant) Tal Niphad Dist Nashik Mh 422209

Tele Nos.: 02554-232000; Email id: info@lakhotiapoly.in, Website: www.lakhotiapoly.in

493.02

(2.88)

(21.74)

(21.02)

1,047.40

(0.20)

Quarter Ended

Audited Unaudited Audited

1,591.38

42.59

30.63

30.63

0.29

1,047.40

(Rupees in Lakhs, except per share data

3/31/2024 | 12/31/2023 | 3/31/2023 | 3/31/2024 | 3/31/2023

896.18

(174.17

(148.84

(170.13

1,047.40

(1.62)

Year Ended Year Ended

Audited Audited

1,408.03

(179.71)

(191.64)

1,047.40

116.28

1.11

2,774.81

39.34

6.67

13.07

0.00

Lakhotia Polyesters (India) Ltd

Madhusudan Lakhotiya Managing Director DIN:00104576

(Rs. in lakhs)

1,047.40

For and on behalf of the Board of Directors of

Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter and Financial Year ended on March 31, 2024

Particulars

Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)

ww.bseindia.com and Company website i.e. www.lakhotiapoly.in

pproved by the Board of Directors at their respective Meeting held on Monday May 27, 2024

1 Total Income from operations

3 | Net Profit(-Loss) for the period

6 Basic and diluted EPS

Place: Nashik

Date: May 27, 2024

2 Profit(-Loss) before tax for the period

Total Comprehensive Income for the period

"Extract of Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024"

Sr.	5 1	Qı	uarter end	ed	Year ended		
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	4.05	4.13	0.42	151.14	340.46	
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(1.49)	(3.30)	(12.83)	(20.75)	(11.51)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(1.49)	(3.30)	(12.83)	(20.75)	(11.51)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(1.82)	(3.30)	(13.09)	(29.75)	(11.77)	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/and and Other Comprehensive Income for the period)	(1.82)	(3.30)	(13.09)	(29.75)	(11.77)	
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90	597.90	597.90	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	(76.38)	(46.63)	
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.03)	(0.06)	(0.22)	(0.50)	(0.20)	

* Figures for Quarter ended are not annualised Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

2 The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 28th May, 2024.

On behalf of the Board of Directors For Tavernier Resources Limited sd/-**Sudhir Naheta**

Managing Director

देनांकः २७.०५.२०२४

शुद्धीपत्रक

सदर शुद्धीपत्रक हे यासिन दाऊद आगबोटवा

याआधी दिनांक १८.०५.२०२४ रोजी प्रसिद्ध झाले जाहीर सूचनेच्या संदर्भात आहे. कृपया नोंद घ्यावी की

ालमत्तां क्र. ७५४ ऐवजी ७५ असे वाचावे. दिनांव १८.०५.२०२४ रोजीच्या जाहीर सचनेमधील इतर स मजकुरामध्ये कोणताही बदल नाही.

(संजय डी. म्हात्रे)

ब्लॉक क ५ 'ए' विंग उन्नव १ ला मजला

श्रुती सारंग सी.एच.एस.,

युनियन बँक ऑफ इंडिया समोर, ब्राम्हण आळी,

अलिबाग शहर. ता. अलिबाग. जि.-रायगड.

मोबा. क्र. ९५५२७८७६७०

Date: 28th May. 2024 Place: Mumbai

लव्हेबल लिंगरी लिमिटेड

	एमआयडीसी, मुंबई-४००९३, वेबसाईट : www.lovableindia.in, ई–मेल : corporate@lovableindia.in
३१ मार्च ३०३४	इ-मेल : corporate@lovableindia.in इ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता
TOKYO . SYDNEY	
	नोंदणीकृत कार्यालय: ए-४६, रोड क्र. २, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व),
	सीआयएन : एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४४८३५

अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा													
	(रु. लाखांत)												
अ.	तपशील		संपलेले तीन महिने		संपले	ले वर्ष							
क्र.		३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)							
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६४८.५३	१,४९९.८२	१,६१७.३२	७,१९६.६४	१०,१३२.८०							
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(३३३.२२)	३९.६३	(४२२.२३)	480.20	(३.३६)							
n	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३३३.२२)	३९.६३	(४२२.२३)	480.८०	(३.३६)							
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१८५.०७)	(७६.४५)	(३३२.४४)	४२८.३०	(७.१८)							
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१५९.००)	(७६.४५)	(३१५.८३)	४५४.३८	९.४३							
ξ	समभाग भांडवल (द. मूल्य रु.१०/- प्रत्येकी)	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००							
y	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)												
۷	मूलभूत आणि सौम्यिकृत	(१.२५)	(0.42)	(२.२५)	२.८९	(०.०५)							

टीप वरील माहिती म्हणजे, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ मार्च, २०२४ ए) रोजीस लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. जो २८ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरीक्षण समिती व संचालक मंडळाने मंजूर केला.

तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com कंपनीची वेबसाईट <u>www.lovableindia.in</u> वर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशावरून लव्हेबल लिंगरी लिमिटेडसाठी एल विनय रेड्डी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव दिनांक २२/मे २०२४ (डीआयएन : ००२०२६१९)

आयर्नवूड एज्यूकेशन लिमिटेड

सीआयएन क्र.: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०८३८ नोंद. कार्यालय: ७०-सी, केएचआयएल हाऊस, नेहरू रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०९९ वेबसाईट: www.ironwoodworld.com; ईमेल आयडी: cs@ironwoodworld.com संपर्क क्र.: ०२२ २६६३१८३४ ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष क. लाखात (समभाग आणि पति समभाग वगळन अन्य प्रकारे कळवले नसल्यास)

			•	,		
अनु.	तपशील		संतलेली तिमाही	संपलले वर्ष		
क्र.		३१ मार्च,२०२४	३१ डिसें. २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून महसूल	१४७.१५	८०.५९	५२.३६	४०६.५३	२३६.९८
२	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(१९.७२)	(४०.१६)	(७०.१६)	(१५१.०२)	(१९२.३६)
3	करपूर्व नफा/(तोटा)	(५७३.४१)	(४०.१६)	(७०.१६)	(६०१.२१)	(१९२.३६)
8	कालावधकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(५७४.९८)	(४०.१३)	(६६.९६)	(६०२.६९)	(१८८.३४)
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक					
	उत्पन्न/(तोटा)	(५७७.२४)	(४४.७७)	(६४.७१)	(६१७.३९)	(१५०.७२)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल					
	(रु. १०/- प्रति समभाचे दर्शनी मूल्य)	७९०.७७	७९०.७७	৩९০.७७	७९०.७७	৬९०.७७
૭	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	(१९३.५७)	३९३.०८
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)					
	(अवार्षिक)					
	(१) मुलभूत	(७.२७)	(०.५१)	(०.८५)	(७.६२)	(२.३८)
	(२) सौम्यिकृत	(७.२७)	(०.५१)	(०.८५)	(७.६२)	(२.३८)

ठिकाण: मुंबई

ठिकाण : मुंबई

वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकत केले होते आणि २७ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजर केले. हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीजु (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड) नियम, २०१५ ला अनुसरून बनविलेले आहे. इंड एएसकडे स्थित्यंतरचा तारीख १ एप्रिल, २०१६ आहे. हे निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कोजर रिक्वायरमेंटस्) विनियमचे विनीयम ३३ सहवाचता सेबी परिपत्रक दिनांकित ५ जुलै, २०१६ ला अनुसरून बनविलेले आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांसाठीच्या अलिम वित्तीय निष्कर्षचे संक्षिप्त विवरण

तपशील		सतलेली तिमाही		सपल	ले वर्ष
	३१ मार्च,२०२४	३१ डिसें. २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
पवर्तनातून महसूल	५५.९९	४९.४६	४५.८९	१५८.४२	१२५.८९
करपूर्व नफा/(तोटा)	(५६८.९६)	(५.४४)	(१४.०२)	(५५३.९३)	(९४.२७
करपश्चात नफा/(तोटा)	(५७०.५३)	(५.४१)	(१०.८२)	(५५५.४१)	(९०.२६
एकूण सर्वसमावेषक उत्पन्न/(तोटा)	(५६९.१३)	(५.६५)	(८.५८)	(५५४.७३)	(८८.७३

४. हे सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कोलोजर रिक्वायरमेंटस) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिम आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कांचे संपूर्ण विवरण कंपनीच्या वेबसाईट www.irc

> संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ सही/-नितिन नागोरी

त्र्यवस्थापकीय संचा**ल**व दिनांक: २७ मे, २०२१ डीआयएन: ०९७७५७४३

ईपीएल लिमिटेड

एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे

कॉर्पोरेट ऑफिस: टॉप फ्लोर, टाइम्स टावर, कमला सिटी, सेनापित वापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००९३ दूरध्वनी: +९१ २२ २४८९९०००/९२०० ईमेल: complianceofficer@eplglobal.com; वेबसाईट: www.eplglobal.com, नोंदणीकृत कार्यालय: पी. ओ. वासिंद, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे ४२१ ६०४, महाराष्ट्र दूरध्वनी: +९१ ९६७३३३३९७१ कॉपॉरेट आयडेन्टीटी नंबर: L74950MH1982PLC028947



३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

. —	अन् . तपशील संपलेल्या संपलेल्या संपलेल्या संपलेल्या संपलेल्या संपलेल्या							
अनु.	संपलेल्या	संपलेल्या						
क्र.		तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	वर्षासाठी	वर्षासाठी			
, l		३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३			
, L'		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
१	प्रवर्तनातून उत्पन्न	१०,२९२	९,६९३	३९,१६१	३६,९४१			
२	अपवादासक वावी आणि करांपूर्वीचा निव्वळ नफा	९०८	८२४	३,२८८	२,६९१			
3	अपवादासक वावीनंतर करांपूर्वीचा निव्वळ नफा	303	८२४	२,६८३	२,६८०			
8	करानंतरचा निव्वळ नफा (अपवादात्मक बावीनंतर)चा गुणविशेष पालकांचे धारक	२२३	८४३	२,१३२	२,२६७			
ч	एकूण व्यापक उत्पन्नाचा गुणविशेष पालकांचे धारक	40	८६७	२,२९५	२,६५३			
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी)	६ ३७	६३६	६ ३७	६३६			
0	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	_	_	२०,२७८	१९,२५६			
۷	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (रू. मध्ये)^							
	मूलभूत	0.00	२.६५	ફ .७०	७.१५			
, [सौम्यिकृत	0.00	२.६५	६.६८	0.84			

(^ तिमाहीसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)

38 मार्च 2028 रोजी संपत्नेल्या निमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित एकल विचीय निष्कर्षांचा उतारा

३१ भाच २०२४ राजा सपलल्या ातमाहा आाण वषासाठाच लखापराक्षित एकल ावत्ताय ांग्फ्वपाचा उतारा (प्रति शेकर डेटा वगळता ₹ दशलक्ष)							
अनु. =	तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी	संपलेल्या वर्षासाठी		
क्र.		३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३	वषासाठा ३१ मार्च २०२४	वषासाठा ३१ मार्च २०२३		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
१	प्रवर्तनातून उत्पन्न	3,883	२,९६८	१२,८०५	१२,०८६		
2	अपवादासक बावी आणि करांपूर्वीचा निव्वळ नफा	६५२	୪७२	१,८४३	२,००२		
3	अपवादासक वाबीनंतर करांपूर्वीचा निव्वळ नफा	६५२	୪७२	१,८४३	२,००२		
8	कालावधीकरीता करानंतरचा निव्वळ नफा (अपवादासक वाबीनंतर)	५७९	4८७	१,७६३	२,०५९		
4	कालावधीकरीता एकण व्यापक उत्पन्न	4(98	424	9.089	2.049		

टिपा:

स्थळ : मुंबई

दिनांक : २८ मे २०२४

- १. ईपीएल लिमिटेड ("कंपनी")च्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २८ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना
- सेवी (लिस्टिंग ॲण्डडिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ (सुधारित केल्याप्रमाणे) च्यानियमावली ३३ आणिनियमावली ५२ सह वाचलेल्यानियमावली ६३ अंतर्गतस्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे एकत्रित आणि एकल लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे .
- ३. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या एकवित आणि एकल लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट म्हणजेच (www.bseindia.com and www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.eplglobal.com) येथे उपलब्ध आहे.

ईपीएल लिमिटेड करिता

आनंद कृपालु व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ००११८३२४



ताबा सचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 06.03.2024 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 1,73,120.26 (रूपये एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे वीस आणि सव्वीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHEBAD00529492 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 04.03.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार ममता दलजीत दुबे (सह-कर्जदार, पत्नी तसेच दिवंगत दलजीत दुबे उर्फ दलजीत श्याम नारायण दुबे यांची कायदेशीर वारस), आनंदी दुबे (अल्पवयीन मुलगी तसेच दिवंगत दलजीत दुबे ऊर्फ दलजीत श्याम नारायण दुबे यांची कायदेशीर वारस नॅचरल गार्डियन द्वारे) आणि पलक दुबे (अल्पवयीन मुलगी तसेच स्वर्गीय दलजीत दुबे उर्फ दलजीत श्याम नारायण दुबे यांची नंचरल गार्डियन द्वारे) यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 24.05.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 1,73,120.26 (रूपये एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे वीस आणि सब्बीस पैसे फक्त) पुढील व्याज 04.03.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेव

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन " उमिया कॉम्प्लेक्स " या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये बिल्डिंग प्रकार ' जी' च्या 'एच' विंग

चौथ्या मजल्यावर, फ्लॅट क्र.404 ज्याचे चटई क्षेत्र 27.20 स्क्वे. मीटर्स , मांजर्ली गावात वसलेले, तालुव अंबरनाथ, बदलापुर पश्चिम, ठाणे - 421503 , महाराष्ट्र सही/

अधिकृत अधिकारी तारीख: 24.05.2024 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

D & H India Limited

CIN: L28900MH1985PLC035822 Regd. Office: A - 204, Kailash Esplanade, Opp. Shreyas Cinema, L.B.S Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400 086

Phone Fax: 022-25006441 Email: ho@dnhindia.com Website:www.dnhindia.com

Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2024 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particular	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 31.12.2023 Un-Audited	Quarter ended 31.03.2023 Audited	Year ended 31.03.2024 Audited	Year ended 31.03.2023 Audited
1.	Total Income from operation (Net of GST)	4617.60	4290.11	3943.69	15782.16	13869.20
2.	Net Profit /(Loss) for the period before tax and Exceptional items	154.47	143.41	150.43	461.28	571.05
3.	Net Profit /(Loss) for the period before tax after Exceptional items	154.47	143.41	151.25	461.28	571.05
4.	Net Profit /(Loss) for the period after tax	55.14	100.74	92.27	270.49	422.00
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss)					
	for the period (after tax) & Other comprehensive income (after tax)	57.80	103.39	91.42	277.74	420.55
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	818.80	808.80	778.80	818.80	778.80
7.	Reserve excluding Revaluation Reserve as per Balance Sheet				3355.32	2991.58
8.	Basic and Diluted Earning per share					
	before extraordinary item	0.71	1.26	1.21	3.42	5.56
	after extraordinary item	0.71	1.26	1.18	3.42	5.43

Key Standalone Information

Sr. No.	Particular	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 31.12.2023 Un-Audited	Quarter ended 31.03.2023 Audited	Year ended 31.03.2024 Audited	Year ended 31.03.2023 Audited
1.	Turnover (Net Sales)	4617.59	4290.11	3943.69	15782.15	13859.74
2.	Profit Before Tax	121.76	155.24	151.14	462.68	567.02
3.	Profit After Tax	22.46	112.61	92.28	272.00	417.61

Note:1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discolsure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly /Yearly Financial Results are available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com. The same is also available on the Company website viz.www.dnhindia.com

Place: Indore Date: 28.05.2024 For D & H India Limited Harsh Vora **Managing Director**

E Class



SUNDARAM MULTI PAP LIMITED

CIN: L21098MH1995PLC086337 RO: 5/6 Papa Industrial Estate, Suren Road, Andheri (East), Mumbai – 400 093

Tel: 022 67602200 Fax: (91-22) 67602244 E-mail ID: info@sundaramgroups.in Website: www.sundaramgroups.ir

Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter & Year Ended 31st March 2024

		Quarter Ended			Year Ended		
Sr. No.	Particulars		31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
			(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total income from operations (net)	4,056.17	2,194.63	4,339.03	12,733.73	11,868.99	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax Exceptional and/or Extraordinary items)	76.46	(252.04)	184.25	(322.33)	558.62	
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.62	(214.24)	(111.82)	(508.18)	262.55	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	23.62	(214.25)	(107.36)	(508.18)	258.92	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income for the period(after tax)]	26.44	(214.87)	(92.23)	(507.22)	272.19	
6	Equity Share Capital	4,738.78	4,738.78	4,738.78	4,738.78	4,738.78	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				4,524.29	5,031.51	
8	Earnings per equity share(for discontinued & continuing operations) (of ₹ 1/- each)						
	Basic : (Rs.)	0.005	(0.045)	(0.023)	(0.107)	0.055	
	Diluted: (Rs.)	0.005	(0.045)	(0.023)	(0.107)	0.055	

Date: 28.05.2024

Place: Mumbai

- The above audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed and recommended by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 28, 2024
- b. The above is an extract of the detailed format of Financial Results filled with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the above Financial Results are available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com and the same is also available on the website of the Company at www.sundaramgroups.in.
- Exceptional Item consists of write back/write off of interest as per Ind AS 116

For Sundaram Multi Pap Limited Amrut P. Shah **Chairman & Managing Director**

DIN: 00033120